

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण,
२०१० अंतर्गत “अन्य साहित्य
संमेलनांना अर्थसहाय्य” या योजनेच्या
अनुदानात वाढ करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: रासांधो-१०१५/प्र.क्र.१११/२०१५/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १६ जानेवारी, २०१६.

वाचा :-

शासन निर्णय क्र.रासांधो-१०१२/प्र.क्र.१२६/२०१२/भाषा-३, दिनांक १७ एप्रिल, २०१५.

प्रस्तावना :-

महाराष्ट्रातील मुख्य प्रवाहाव्यतिरिक्त अन्य मराठी साहित्य संमेलनांना रु.२०.०० लक्ष (प्रत्येकी रु.२.०० लक्ष च्या मर्यादेत) इतके अनुदान मंजूर करण्यास व त्या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपध्दती, निकष व मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यास संदर्भाधीन दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तथापि सदर योजनेस मिळालेला भरघोस प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये “अन्य मराठी साहित्य संमेलनांना अर्थसहाय्य” या योजनेकरीता रु.२०.०० लक्ष इतक्या अनुदाना ऐवजी रु.३०.०० लक्ष इतके अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर उद्दिष्टासाठी यापूर्वी दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेले निकष, मार्गदर्शक सूचना तसेच विहित केलेल्या कार्यपध्दती प्रमाणेच अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची कार्यवाही महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने करावी.

३. साहित्य संस्थांचे कार्य तपासून दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयान्वये या उद्दिष्टासाठी निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार पात्र संस्थांची निवड करण्याच्या अनुषंगाने साहित्य संस्थांची संख्या कमी / अधिक करण्यास तसेच सदर संस्थाना मंजूर अनुदानाच्या मर्यादेत अनुदान मंजूर करण्यास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास प्राधिकृत करण्यात येत आहे.

कृ.मा.प.

४. अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेल्या साहित्य संस्थांकडून, त्यांनी केलेल्या खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र तसेच केलेल्या खर्चाचा सविस्तर हिशोब घेण्याची जबाबदारी सर्वस्वी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांची राहिल.
५. सदर आदेश हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होईल.
६. या प्रित्यर्थ होणारा खर्च “मागणी क्र.झेडएफ-०२, मुख्य लेखाशीर्ष-२२०५ - कला व संस्कृती, ०२ - योजनांतर्गत योजना, (०२)(०१) - राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, (२२०५ ३२१४), ३१-सहायक अनुदान (योजनांतर्गत)” या लेखाशिर्षाखाली टाकण्यात यावा व त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०११६११३९३२०९३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वृषाली व. सावंत)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
३. प्रधान सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
५. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
७. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
८. वित्त विभाग (व्यय - ४ / अर्थसंकल्प - १४), मंत्रालय, मुंबई,
९. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
११. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१२. भाषा-३ (संग्रहार्थ).